

April 22, 2024

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Scrip Code: 542760	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: SWSOLAR
--	--

Sub.: Newspaper Publication

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Dear Sir/ Madam,

Pursuant to the Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith the Newspaper Publication on the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024.

Request you to take the same on records.

Yours faithfully,
For **Sterling and Wilson Renewable Energy Limited**

Jagannadha Rao Ch. V.
Company Secretary and Compliance Officer
Encl: As above

Sterling and Wilson Renewable Energy Limited

Regd. Office: Universal Majestic, 9th Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400043
Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | CIN: L74999MH2017PLC292281
Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonre.com

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Bejays Ads, Opera House, Phone: 23692926 / 56051035.

Color Spot, Bysulla (E), Phone: 23748048 / 23714748.

FCA Communications, Nariman Point, Phone: 4002550 / 51.

Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill, Phone: 2415961, Mobile: 9769238274 / 9969408835.

Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone: 2342 9163 / 2341 4596.

J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort, Phone: 22663742.

Mani's Agencies, Opp.G.P.O., Fort, Phone: 2263 00232, Mobile: 9892091257.

Manjot Ads, Cursey Road (E), Phone: 24700338, Mobile: 9820460262.

OM Sat Ram Advtg., Cursey Road, Phone: 9967375573.

Pinto Advertising, Mazgaon, Phone: 23701070, Mobile: 9899040181.

Premier Advertisers, Mumbai Central, Mobile: 9819891116.

Sarjan Advertising, Turdoon, Phone: 66626983.

Canara Bank REGIONAL OFFICE-II : S. No. 436, 3rd Floor, Sukhwani Business Hub, Near Nashik Phata Metro Station, Kasarwadi, Pune 411026. Pune Chinchwad Pimple Saudagar (6414) Branch

AUCTION SALE

Offers are invited for the Auction of the following vehicles and machineries/hypothecated to our Bank by the borrowers which has been seized by our Bank. The details are as under :

Sr. No.	Branch Name	Borrower Name	Machineries/Model / No. of Vehicle / Type of Vehicle	Loan Account No.	Reserved Price EMD
1.	Pune Chinchwad Pimple Saudagar (6414) Branch	Aashvin Subhash Koli A 701, Padmavati Dhara Kaspate Chowk, Wakad Pune, maharashtra 411057 Mobile No : 9008111168	TATA PUNCH of 2021 MH 14 JU 3671.	161000298128	4,67,000/- 46,700/-

The auction shall be conducted by way of Closed Bid Auction. Closed bids will be opened and auction will be conducted on **29/04/2024 at 11.00 am in Regional Office-II : S.No. 436, 3rd Floor, Sukhwani Business Hub, Near Nashik Phata Metro Station, Kasarwadi, Pune 411026.**

Other Terms and conditions:

- The vehicles will be sold at "AS IS WHERE IS CONDITION"
- EMD amount along with bid form and KYC to be deposited by way of NEFT/RTGS, Demand draft favoring Canara Bank with Branch name as mentioned in the list and to be deposited on or before 05.00 pm of 26/04/2024 at Canara Bank Regional Office Pune II.
- The successful bidder shall deposit 25% of the bid amount (inclusive of EMD already paid) immediately on the sale being knocked down in his/her favor and the balance within 7 days from the date of the Auction. If the successful bidder fails to pay the bid amount as stated above, the deposit made by him/her shall be forfeited.
- All the charges including dues to any authority shall be borne by the successful bidder only.
- In case of tie for highest bid, open auction will be conducted on the same day over and above the tie bid amount.
- The EMD of unsuccessful bidder will be returned only after the successful completion of the auction proceedings.
- Bank reserves the right to postpone/cancel or vary any of the terms and conditions of the Auction without assigning any reason therefor.

Vehicles are available for inspection with prior appointment.
For further details contact: 7020010307, 9406880047

Place : Pune
Date : 22/04/2024

Authorized Officer,
Canara Bank, Pune Chinchwad Pimple Saudagar(6414) Branch

STERLING & WILSON

STERLING AND WILSON RENEWABLE ENERGY LIMITED

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	1178.01	582.88	88.43	3,035.37	2,015.01
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	33.74	(60.79)	(417.52)	(172.32)	(1178.74)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.74	(60.79)	(417.52)	(172.32)	(1178.74)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.40	(62.39)	(421.11)	(210.79)	(1174.96)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(26.79)	(78.43)	(458.99)	(281.11)	(1149.48)
6	Paid - up Equity Share Capital (face value of ₹ 1/- each)	23.32	23.30	18.97	23.32	18.97
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	945.85	(244.05)
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic (in ₹):	0.06	(3.31)	(22.00)	(10.40)	(61.65)
	2. Diluted (in ₹):	0.06	(3.31)	(22.00)	(10.39)	(61.65)

INFORMATION ON STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended	
		March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
1	Revenue from Operations	1139.63	540.65	158.05	2,706.16	1,457.91
2	Profit/ (Loss) before Tax	121.49	6.81	(147.47)	123.46	(346.97)
3	Profit/(Loss) after Tax	88.89	6.29	(150.70)	87.25	(355.02)

Notes:

- The above financial results for the quarter and year ended March 31, 2024, as reviewed and recommended by the Audit Committee, have been approved by the Board of Directors at its meeting held on April 20, 2024.
- The above is an extract of the detailed format of the Audited financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited financial results are available on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company i.e. www.sterlingandwilson.com

For Sterling and Wilson Renewable Energy Limited
Sd/-
Mr. Khurshed Daruvala
Chairman
DIN: 00216905

Place: Mumbai
Date : April 20, 2024

CIN: L74999MH2017PLC292281
Reg. Office: 9th Floor, Universal Majestic, P. L. Lokhande Marg, Chembur (West), Mumbai - 400043, Maharashtra.
Tel: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 | Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilson.com

शिक्षण प्रसारक मंडळी

शारदा समाग्रह, स. प. महाविद्यालय आवार, पुणे - ४११०३०
संपर्क क्र. ०२०-२४३३१३१६ / २४३३२०२९

पाहिजेत

संस्थेच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेसाठी प्रशिक्षित आणि अनुभवी उमेदवारांकडून खालील अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद	परसंख्या	माध्यम	पात्रता निकष
मुद्दामध्यापक	०१	मराठी	<ul style="list-style-type: none"> बी.ए./एम.ए., बी.एससी./एम.एससी. आणि बी.एड./एम.एड. त्याच शाळेतील व संस्थेच्या इतर शाळांमधील उमेदवारांसाठी १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ अध्यापनाचा अनुभव. बाह्य संस्थेतील उमेदवारांसाठी १०+ वर्षे अध्यापनाचा अनुभव व त्यापैकी किमान ५ वर्षे मुद्दामध्यापक पदावरील कामाचा अनुभव शाळेतील प्रशासकीय कामाचा अनुभव संगणक साक्षरता
मुद्दामध्यापक	०१	इंग्रजी	<ul style="list-style-type: none"> कोणत्याही शाखेचा पदवीधर एम. बी. ए. पदवी असल्यास प्राधान्य शैक्षणिक संस्थेतील २-५ वर्षे काम आणि अनुभवाचे आवश्यक ज्ञान असलेल्या उमेदवारास प्राधान्य संगणक साक्षरता
प्रशासकीय अधिकारी (मराठी व इंग्रजी माध्यमासाठी संयुक्तरीत्या)	०१		<ul style="list-style-type: none"> कोणत्याही शाखेचा पदवीधर एम. बी. ए. पदवी असल्यास प्राधान्य शैक्षणिक संस्थेतील २-५ वर्षे काम आणि अनुभवाचे आवश्यक ज्ञान असलेल्या उमेदवारास प्राधान्य संगणक साक्षरता

१) उच्च उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आवश्यक ती कागदपत्रे व प्रमाणपत्रसहित शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत recruitment@spm.education ह्या ई-मेलवर पाठवावीत.

२) पत्रा उमेदवारांच्या पात्रता आणि अनुभवाची सुमंगल आणि संस्थेने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार असेल.

३) उमेदवारांने मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

४) शि. प्र. मंडळीचा निष्ठा अंतिम राहिल.

दिनांक: ११ / ०४ / २०२४ चिटणीस, शि. प्र. मंडळी, पुणे - ३०

Phoenix ARC Private Limited

Regd. Office: 3rd Floor, Wallace Towers (earlier known as Shiv Building), 139/140/B/1, Crossing of Sahar Road and Western Express Highway, Vile Parle East, Mumbai, Maharashtra - 400057, India
Tel: 022-67412314, Fax: 022-67412313 CIN: U67190MH2007PTC168303
Email: info@phoenixarc.co.in Website: www.phoenixarc.co.in

[RULE 8(1)] POSSESSION NOTICE

Whereas, Saraswat Co-operative Bank Limited under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Demand Notice dated 24.07.2013 to M/s. Vin Oxide Industries (Borrower), Mr. Nitin Lad, Mrs. Sharada Lad and Mr. Madhukar Lad (Personal Guarantors), the Borrower and the Personal Guarantors are hereinafter referred to as the ("Borrowers") to repay the amount mentioned in the notice being Rs.4,18,64,400/- (Rupees Four Crores Eighteen Lakhs Sixty Four Thousand Four Hundred Only) as on 30.06.2012 together with further interest and other charges and expenses till the actual date of payment within 60 (sixty) days from the date of the said notice.

And whereas subsequently, SBCL has vide Assignment Agreement dated 28.03.2014 assigned all its rights, title, interest and benefits in respect of the debts due and payable by the Borrower/Guarantors arising out of the facilities advanced by SBCL to Borrowers along with the underlying securities to Phoenix ARC Private Limited, acting in capacity as Trustee of Phoenix Trust FY 14-13 (Phoenix) for the benefit of the holders of Security Receipts. Therefore, in view of the said assignment, Phoenix now stands subrogated in the place of SBCL and Phoenix shall be entitled to institute/continue all and any proceedings against the Borrower and/or the Guarantors and to enforce the rights and benefits under the financial documents including the enforcement of guarantee and security interest executed and created by the Borrower/Guarantors for the financial facilities availed by them.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Phoenix ARC Private Limited, acting in its capacity as Trustee of Phoenix Trust FY 14-13 has taken possession of the mortgaged property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules, on this 18th day of April of the year 2024.

The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Phoenix ARC Private Limited, acting in its capacity as Trustee of Phoenix Trust FY 14-13 for an amount of Rs.4,18,64,400/- (Rupees Four Crores Eighteen Lakhs Sixty Four Thousand Four Hundred Only) as on 30.06.2012 together with further interest and other charges and expenses till the actual date of payment within 60 (sixty) days from the date of the said notice.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the ACT, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that peace and parcel of land measuring 20.03 Areas out of the land bearing gat No.191/2 at village Kelawade, Tal- Bhor, Dist-Pune, within the limits of Kelawade Grampanchayat and within the jurisdiction of the Sub Registrar at Bhor and bounded as follows that is to say. On towards East:- By Properties of Shri Nandkishore Konade On towards:- By Gat No. 185 On towards:- Gat No.190. On towards:- By Property of Shri M R Markandeya and others.

Date: 18.04.2024
Place: Kelawade, Pune

Authorized Officer,
Phoenix ARC Private Limited
(Trustee of Phoenix Trust FY 14-13)

NOTICE FOR INVITATION OF COUNTER BIDS AND SALE OF DEBT OF TARUN REALTORS PRIVATE LIMITED UNDER SWISS CHALLENGE METHOD

In terms of the Bank's policy on sale of stressed assets, in accordance with the regulatory guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI") including the Reserve Bank of India (Transfer of Loan Exposures) Directions dated September 24, 2021, relevant guidelines of the Indian Banking Association ("IBA") and other applicable laws, Expression of interest (EOI) and counter bids are hereby invited under Swiss Challenge method from all eligible asset reconstruction companies ("ARC")/scheduled commercial banks ("Banks")/non-banking finance companies ("NBFCs")/other permitted investors ("Eligible Bidders") by Standard Chartered Bank having its office at 3A Floor, Crescenzo Building, C-38/39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 ("Bank") for assignment of outstanding INR loans bearing the following details:

Brief Details of the Company	Details of the Loans to be assigned / sold
Tarun Realtors Private Limited ("Company" / "Borrower") is developing a retail mall in the name of "VR Mantri Arena Mall" at Kanakapura Main Road, Bengaluru. The Company has availed financing facilities from various banks / financial institutions / lenders.	Project term loans ("Loans") with a principal outstanding of INR 143,53,36,320 and interest outstanding of INR 82,58,13,735.10 as on March 31, 2024 The total (i.e. principal and interest) amount is in default. The Loans are secured (on a pan passu basis) with the underlying project assets, corporate guarantees and sponsor support agreement from Mantri Developers Private Limited (MDPL).

Registered Office: Office at No. 41, Vittal Mallya Road, Bangalore - 560 001
Project Site: Kanakapura Main Road, Vasantpura and Doddakallasandra Village, Bengaluru, Karnataka

The Bank is in receipt of a binding offer from an interested entity ("Anchor Bidder") for acquiring the Loans of the Bank (along with underlying securities, guarantees, undertakings issued by the Borrower or any third party in relation to the Loans) by way of assignment for a total consideration of INR 93,28,00,000.00 (Rupees Ninety Three Crore Twenty Eight Lakh only) ("Base Bid") to be paid upfront in cash, on or prior to the date of assignment of the Loans. Bids are hereby invited for acquisition of the Loans on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis" at a price higher than the Base Bid ("Bid") on the following terms:

- Timelines are as follows:

S. No.	Activity	Date and Time
1.	Last date of submission of expression of interest ("EOI") and supporting documents, together with payment of the Earnest Money Deposit of INR 10,00,00,000 (Rupees Ten Crores only) ("EMD")	April 26th, 2024, 6:00 PM India Standard Time ("IST")
2.	Data room opens on (for due diligence) subject to non-disclosure agreement ("NDA") execution. This is an indicative date.	April 29th, 2024, 6:00 PM IST
3.	Data room closes on (for due diligence). This is an indicative date.	May 10th, 2024, 6:00 PM IST
4.	Last date for submission of binding and executable Bid. This is an indicative date.	May 14th, 2024, 6:00 PM IST

- The interested Eligible Bidders may submit an EOI on their letterhead, along with (a) contact details of the Eligible Bidder, including name, address, telephone, mobile number and email address (b) self-attested identification documents such as certificate of incorporation, memorandum of association, articles of association, voter ID card, passport, PAN card etc.; (c) an undertaking or affidavit on stamp paper of INR 600 confirming and undertaking that the Eligible Bidder and persons acting in concert with it are not disqualified under Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code, 2016; and (d) a demand draft / pay order of an EMD of INR 10,00,00,000 (Rupees Ten Crores only), drawn on a scheduled commercial bank in favour of Standard Chartered Bank, payable at Mumbai or an electronic fund transfer of INR 10,00,00,000 (Rupees Ten Crores only) in an account of Standard Chartered Bank as informed by the below mentioned bank officials.
- The EOI, supporting documents and EMD must be received in a sealed envelope, on or before 6:00 PM on April 26th, 2024, at Standard Chartered Bank, 3A Floor, SAG Department, Crescenzo Building, C-38/39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051 (Attention: Mr. Pallav Sangal / Mr. Himanshu Tandon), by post or courier or hand delivered. The Eligible Bidder must also simultaneously email a copy of the EMD and supporting documents (password protected) to pallav.sangal@sc.com and himanshu.tandon@sc.com
- Upon receipt of the EOI along with the supporting documents and EMD, as soon as reasonably practicable, the Bank will provide the Eligible Bidders with a NDA which will need to be duly stamped, signed and returned to the Bank no later than 2 working days from the date on which the Bank provides such format. After the receipt of the duly signed NDA, the Bank will then share the Preliminary Information Memorandum ("PIM") with the Eligible Bidders and give the authorized representative of the Eligible Bidders access to the Data Room containing more information / documents on the loans as soon as reasonably practicable.
- Upon Bank sharing the PIM and providing access to the Data Room, the Bank shall provide the Eligible Bidders two weeks to carry out a due diligence on the Loans. It is presumed and understood that by participating in this process, each of the Participating Bidders has carried out their own independent due diligence in relation to the Loans.
- The Eligible Bidder will need to submit their Bid (password protected) on or before the Bid Submission Date (as informed by the Bank) by email to pallav.sangal@sc.com and himanshu.tandon@sc.com. The Bid must have minimum mark up of 5%. For this purpose, mark up shall be calculated as the difference between Challenger Bid and Base Bid expressed as percentage of the Base Bid. The Bank shall have the sole discretion to reschedule or extend the Bid Submission Date.
- Once a Bid is submitted by an Eligible Bidder, such Bid shall be deemed to be irrevocable and cannot be withdrawn. The Bidders will be communicated of the decision of the Bank within 7 working days of the Bid Submission Date.
- EMD of unsuccessful Eligible Bidders will be refunded within 10 working days from the Bid Submission Date. If an Eligible Bidder chooses to opt out of the process before the Bid Submission the Bank would still retain the right to refund the EMD only within 10 working days from the Bid Submission Date. The EMD will not carry any interest.
- If (a) no EOI is received or no Counter Bid is received, or (c) the Counter Bids received do not have the Minimum Markup, or (b) the Anchor Bidder matches or betters the Counter Bid, then the Bank reserves the right (in its sole discretion) to sell/assign the Loans to the Anchor Bidder.
- The highest counter bid crossing the minimum mark-up will be termed as "Challenger Bid". If two or more competing Bids are received, then the Bank shall be entitled to conduct an auction for determining the highest counter bid, which shall then be the Challenger Bid. The Anchor Bidder will then be invited to match (or better) the Challenger Bid. If the Anchor Bidder either matches the Challenger Bid or bids higher than the Challenger Bid, such bid shall become the successful bid; else, the Challenger Bid shall be the successful bid.
- After completion of the Swiss auction process, the Bank shall convey its in-principle approval to the Successful Bidder.
- Selection of the Successful Bidder under this Bid Process shall be at the sole and absolute discretion of the Bank and the Bank has the sole right to vary the process (including but not limited to the timelines) without assigning any reason whatsoever.
- The Bank also reserves the right to reject any EOI or Bid in its sole discretion without assigning any reason whatsoever.
- The Successful Bidder will have to pay the bid amount, on or before the date of the Assignment Agreement. In case of failure to deposit the balance bid amount by the Successful Bidder or inability to execute the Transaction Documents (including Assignment Agreement) as per the requirements of the Bank, the EMD amount already deposited shall stand forfeited by the Bank without any further notice and no claim shall be entertained against the Bank in respect thereof. The Bank in such a scenario may at its sole discretion choose to go with any other Shortlisted Bidder and continue the Loans sale process.
- Eligible Bidders will also have to complete the Know your Client (KYC) requirements of the Bank to the Bank's satisfaction and bear all their cost / expenses during the Process.
- The Successful Bidder shall have to bear all applicable stamp duty, transfer charges, taxes, statutory/non-statutory dues, taxes, charges owing to any person, any other transaction cost.
- The sale of Loans to the Successful Bidder will be without any recourse to the Bank under any circumstances.
- The Bank continues to reserve all rights and the decision of the Bank will be final and binding on all parties. By submitting an EOI or Bid, the Eligible Bidders agree that the Bank continues to reserve all rights and the decision of the Bank will be final and binding on all parties.
- Conditional and contingent Bids shall be liable to be disqualified by the Bank. The Bank reserves the right to withdraw / suspend / discontinue / not to go ahead with the proposed sale of the Loans at any stage, without assigning any reason and without any liability whatsoever to any person. The decision of the Bank in this regard shall be final and binding on all persons. No costs can be claimed by any person against the Bank under any circumstances.
- The Bank shall reserve the right to alter, modify the terms and conditions of the said sale or cancel the proposed sale at any stage of transaction without assigning any reason whatsoever. The decision of the Bank shall be final, binding, and conclusive. Please note that the sale shall be subject to final approval of the Bank.
- This advertisement does not constitute and will not be deemed to constitute an offer from or on behalf of the Bank or any commitment on the part of the Bank.
- Any extension in timelines/modification in the content of this advertisement will not necessarily be carried out through another advertisement, but may be notified directly to the interested participants, or on the website of the Bank or any other mode at the discretion of the Bank.

For further details, interested parties may contact Mr. Pallav Sangal / Mr. Himanshu Tandon, who are the relevant nodal officers of the Bank, at pallav.sangal@sc.com and himanshu.tandon@sc.com.

Sd/-
Authorized Officer
Standard Chartered Bank

Date: 22.04.2024
Place: Mumbai

MME&R's

M. A. RANGONDA COLLEGE OF PHYSIOTHERAPY AND RESEARCH

(Muslim Minority Educational Institution under Article 30(1) of the Constitution of India)
2390-B, K.B. Hidayatullah Road, Azam Campus, Camp, Pune-411 001
Telefax: 020-26437871 E-mail: marcopar2004@yahoo.co.in

WANTED

Applications are invited for the following posts from eligible candidates to reach the undersigned within 14 days along with Xerox copies of certificates:

PROFESSOR - 1 POST

Subjects: Musculoskeletal Physiotherapy.

Qualification: Master Degree in Physiotherapy having 4 years experience as Associate Professor OR 9 years total experience as teacher after Post Graduation in Physiotherapy.

ASSOCIATE PROFESSOR - 2 POSTS

Subjects: 1) Cardiovascular Respiratory Physiotherapy and 2) Community Physiotherapy

Qualification: 5 years as Assistant Professor after Post Graduation.

ASSISTANT PROFESSOR - 4 POSTS

Subject: 1) Musculoskeletal Physiotherapy - 1 Post 2) Cardiovascular Respiratory Physiotherapy - 1 Post 3) Community Physiotherapy - 1 Post and 4) Electrotherapy and Electrodiagnosis - 1 Post

Qualification: Master Degree in Physiotherapy.

Date: 22/04/2024
Pune Mrs. Abeda P. Inamdar
President

SAMARTH EDUCATIONAL TRUST'S

SAWKAR AYURVEDIC MEDICAL COLLEGE

Gat No.247, At-Panmalewadi, Post-Varye, Tal & Dist-Satara. Ph-9923900100
Email-sawkarayurved@gmail.com, sawkarayurvedichospital@gmail.com
Website: www.sawkarayurveda.com
(Affiliated to Maharashtra University Of Health Sciences, Nashik)

RECRUITMENT

A) Application are invited for filling up the following posts in the above said College/Institute

Sr. No.	Dept/Subject	Vacant Post		
		Professor	Associate Professor (Reader)	Assistant Professor (Lecture)
1	Samita and Siddhanta	-	1 (OPEN)	1 (OPEN)
2	Kriya Sharir	-	1 (OBC)	1 (OPEN)
3	Dravyaguna	-	1 (OPEN)	1 (ST)
4	Rasshashta Evam Bhaishajya Kalpana	-	1 (SC)	1 (EWS)
5	Roga Nidan Evam Vikriti vgyan	-	1 (OPEN)	1 (OBC)
6	Swasthavritta and Yoga	-	1 (SC)	-
7	Agadtantra Evam Vidhi Vaidyaka	-	1 (OPEN)	1 (OBC)
8	Prasuti evam stiroga	-	1 (VJ)	1 (SC)
9	Kaya Chikitsa	1 (SC)	1 (OBC)	1 (OBC)
10	Shalaya Tantra	1 (ST)	-	1 (SC)
11	Shalakyta Tantra	-	1 (EWS)	1 (NTC)
12	Kaumarbhryta	1 (NTC)	-	1 (OPEN)
13	Panchkarma	-	1 (OPEN)	1 (VJ)

Conditions:

- Only one professor / Associate Professor in one department to be filled
- Educational Qualifications, Experience, Pay Scales etc. applicable for the post is as per the norms specified by Ministry of Ayush, Govt. of Maharashtra & Maharashtra University of Health Sciences, Nashik & as modified from time to time
- Application received after the last date will not be considered. The College will not be responsible for any delay including postal delay, if any.
- Incomplete applications or applications without the self-attested copies of supporting documents will not be entertained.
- No T.A., D.A. will be paid for attending the interview.
- The applications giving full particulars and attested copies of all the supporting documents should reach to the undersigned within 15 days from the date of publication of this advertisement.
- Interested candidates should send scanned copies of relevant documents and Resume through E-Mail ID - sawkarayurved@gmail.com / by hand / by post Address - Gat No.247, At-Panmalewadi, Post-Varye, Tal & Dist-Satara. 415015 Maharashtra.

Place : Satara
Date : 22/04/2024

Shree Chanakya Education Society's

Indira College Of Engineering & Management
S.No.64, 65 Gat No. 276, At Parandwadi, Tal. Maval, Dist. Pune - 410 506. Tel No. - 02114 - 661500, 661521
Website : www.indiraicem.ac.in

Applications are invited for the following faculty positions from the eligible candidates for the A.Y. 2024 - 25.

Branch	Designation	No. of Post
UG		
Computer Engineering	Assistant Professor	3
AI&DS	Assistant Professor	2
E&TC	Assistant Professor	1
IT (Proposed)	Associate Professor	1
	Assistant Professor	2
PG (Proposed)		
Mechanical Engineering	Associate Professor	1
Computer Engineering	Associate Professor	1
MBA Integrated	Associate Professor	1
(Proposed)	Assistant Professor	2
MCA Integrated	Associate Professor	1
(Proposed)	Assistant Professor	2

Qualifications & Experience :

- As per AICTE New Delhi & Savitribai Phule Pune University Norms.
- Send your resume within 10 days on email hr@indiraicem.ac.in

Dr. Tarita Shankar
Founder Secretary & Chief Managing Trustee
Shree Chanakya Education Society

THE BUSINESS DAILY.

FINANCIAL EXPRESS

FOR DAILY BUSINESS.

financialexpress.com

